



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक ४६]

बुधवार, एप्रिल २, २०२५/चैत्र १२, शके १९४७

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, ९ वा मजला, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग,  
मुंबई ४०० ००१, दिनांक २ एप्रिल, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५.

क्र. एमईडीडी-१४०१०/५/२०२५-एमएमडी(अधि.).—महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील कलम ३ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे गठन करण्याच्या अनुषंगाने निवडणुका घेण्याकरिता वैद्यकीय परिषद नियम, १९६७ मधील नियम ६ नुसार श्रीम. शिल्पा परब, प्रबंधक, महाराष्ट्र दंत परिषद यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन अधिसूचने अन्वये करण्यात आलेली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या SLP (Civil) क्र. ८५७६/२०२५ मध्ये दिनांक ०२ एप्रिल, २०२५ च्या शासनास प्राप्त आदेशानुसार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुका घेण्याकरिता श्रीम. शिल्पा परब यांच्याऐवजी श्री. सुनिलकुमार धोंडे, अवर सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. तुषार पवार,  
शासनाचे उप सचिव.

**MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT**

G. T. Hospital Complex, 9th floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road,  
Mumbai 400 001, dated the 2nd April, 2025.

**NOTIFICATION**

THE MAHARASHTRA MEDICAL COUNCIL ACT, 1965.

No. MEDD-14010/5/2025-MMD(Adhi).—According to the provisions in Section 3 of the Maharashtra Medical Council Act, 1965, for the formation of the Maharashtra Medical Council, Mrs. Shilpa Parab, Registrar, Maharashtra Dental Council, Mumbai was appointed as the Election Officer to conduct election of the said council by the Government Notification dated October 30, 2023 as per rule 6 of the Medical Council Rules, 1967. However, as per the order received to the Government on April 2, 2025, in the Hon'ble Supreme Court's SLP (Civil) No. 8576/2025, Mr. Sunil Kumar Dhonde, Under Secretary, Medical Education and Drugs Department, Mantralaya, Mumbai, is now being appointed as the Election Officer in place of Mrs. Shilpa Parab to conduct the elections for the Maharashtra Medical Council.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. TUSHAR PAWAR,  
Deputy Secretary to Government.